



# पदभरती जाहिरात

राष्ट्रीय आरोग्य अभियान,

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, नांदेड



## थेट मुलाखत

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबविष्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमातील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नांदेड अंतर्गत खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे ३१ मार्च २०२३ पर्यंतकरीता खाली नमुद केलेल्या अटी व शर्ताच्या अधीन राहुन कंत्राटी पध्दतीने / करार तत्वावर रिक्त असलेल्या खालील नमुद पदावर मुलाखतीद्वारे पदभरती करण्याचे आयोजित केले आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी दि. २८/०९/२०२२ वार बुधवार रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता, सर्जीकल हॉल, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड येथे थेट मुलाखतीसाठी उपस्थीत राहावे. तरी रिक्त पदाचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

अ. क्र.	पदनाम	शैक्षणिक अर्हता	एकत्रीत मानधन प्रति महिना	रिक्त पदांचा संवर्ग	अनुभव
1	वैद्यकिय अधिकारी	MBBS	60000/-	VJ - 1 NTB - 1 OBC - 2 <b>TOTAL - 4</b>	-

### अटी व शर्ती-

- सदर पदांची नियुक्ती ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असुन ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या कालवधी करीता असेल.
  - केंद्र शासनाने अथवा राज्यशासनाने संबंधित पद नामंजुर केल्यास संबंधितास कोणतीही पुर्वसुचना न देता उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात येईल.
  - सर्व पदांचे वेतन हे एकत्रित मानधनावर आहेत.
  - बयोमर्यादा- जाहिरातीच्या दिवशी वैद्यकिय अधिकारी व विशेषतज्ज या पदाकरिता सेवा प्रवेशाची वयोमर्यादा ६१ वर्ष राहील. तसेच सेवा समाप्तीची वयोमर्यादा ७० वर्ष राहील.
  - ६० वर्षावरील अर्जदारांकरिता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारिरीक योग्यता (Physical Fitness) प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  - अर्जाचा नमुना सोबत जोडण्यात आलेला आहे.
  - विवाहीत उमेदवारांना सोबत देण्यात आलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे.
  - जाहिरातीत नमुद पदांची संख्या व मानधन कमी अथवा जास्त होऊ शकते तसेच सदरची भरती रद्द करणे/स्थगीत करणे, निवड /नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करणे, निवड प्रक्रिया संबंधी कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार निवड समितीकडे राखुन ठेवण्यात आलेले आहेत, निवड झालेल्या कोणत्याही उमेदवारांची नियुक्ती सेवा कालावधीत रद्द करण्याचा अथवा चालु ठेवण्याचा अंतिम अधिकार निवड समिती अध्यक्ष यांचेकडे राखुन ठेवला आहे. याबाबत कोणलाही कोणताही दावा करता येणार नाही.
  - प्रत्येक पदाकरिता उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
  - उच्च शैक्षणिक अर्हता व केवळ शासकिय/निमशासकिय/स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येईल. तसेच पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अनुभव शिथील करण्याचे अधिकार निवड समितीकडे राखुन ठेवण्यात आले आहेत.
  - शैक्षणिक पात्रता पुर्ण करीत नसलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविष्यात येईल.
  - आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, पात्रता, अनुभव व आरक्षीत उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र अर्जसोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना अपात्र ठरविष्यात येईल.
  - सदर भरती करीत ईच्छुक उमेदवारांनी बिनंती अर्ज A-४ साईजच्या कागदावर मा.मुक्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांचे नावाने सादर करावा. अर्जसोबत खालील प्रमाणे सत्यप्रती Self Attested करून जोडाव्यात.
1. अर्जामध्ये ठळक अक्षरात स्वतःचे संपुर्ण नाव, पदाचे नाव, कायमस्वरूपी राहत असलेला पत्ता, दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हतेचे सर्व तपशील - अभ्यासक्रमाचे नाव, संस्थांचे विद्यापिठाचे नाव, उत्तीर्ण झालेले वर्ष, अंतिम वर्षाच्या सर्व गुणपत्रीका, कामाचा अनुभव- काम केलेल्या संस्था/ कूणालयाचे नाव, ज्यापदावर काम केले आहे त्या पदाचे नाव, कालावधी, पदाची जबाबदारी व मानधन/वेतन, तसेच इतर सर्व माहिती नमुद करावी.
  2. अर्जासोबत सत्यप्रतीमध्ये असलेले सर्व गुणपत्रीका व प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट आकराचा १ फोटो, राखीव प्रवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैद्यता प्रमाणपत्र तसेच इतर तांत्रिक ज्ञान असलेले सर्व कागदपत्रे जोडावित.
  3. उमेदवारांनी संबंधित कौन्सिलकडे नोंदणी केलेले अद्यावत प्रमाणपत्र अथवा पावतीची सत्यप्रत अर्जसोबत जोडणे अनिवार्य आहे.
  4. वैद्यकिय अधिकारी या पदांसाठी कौशल्य चाचणी व मुलाखत घेण्यात येईल.

- मुलाखतीकरीता सर्व मुळ कागदपत्र सोबत असणे अनिवार्य आहे मुळ प्रमाणपत्र सोबत नसल्यास अथवा उमेदवारांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रामध्ये दोष अथवा चुकीचे प्रमाणपत्र /दिशाभुल केल्याचे प्रमाणपत्र आढळल्यास त्याची उमेदवारी /निवड/नियुक्ती तात्काळ रद्द करून संबंधीतावर प्रशासकिय कार्यवाही केली जाईल.
- करार पद्धतीने नेमणुका करावयाच्या असल्याने एकत्रित मानधना शिवाय अन्य कोणताही भत्ता वगैरे लागु नाही. तसेच मुलाखती करीता येणाऱ्या उमेदवारास कोणताही भत्ता देय राहणार नाही.
- उमेदवार शासकिय सेवेतुन सेवानिवृत्ति/स्वेच्छा सेवानिवृत्ती कर्मचारी अर्ज करित असल्यास त्यांनी शासकिय सेवेत रुजु झाल्याच्या दिनांक, कार्यकाळ, पदनाम, सेवा निवृत्त झालेले वर्ष, सेवानिवृत्तीच्या दिनांकास मिळालेले अंतिम वेतन व सेवा निवृत्ती नंतर देय असलेले वेतन (पेन्शन) आणि यापूर्वी कंत्राटी पद्धतीने कोणत्याही कार्यक्रमात काम केले असल्यास त्याबाबतची सर्व माहिती अर्जामध्ये नमूद करावी आणि त्याच्या सत्यप्रती अर्जासोबत जोडाव्यात.
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची निवड झाल्यास त्यांचे मानधन राज्यस्तरावरून प्राप्त मार्गदर्शक सुचनेनुसार मोजमाप करून अदा करण्यात येईल.
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची निवड झाल्यास त्यांच्या सेवा काळामध्ये अथवा सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही स्वरूपात चौकशी अथवा प्रकरण पंलंबित नसल्याचबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याकरिता मा.आयुक्त, आरोग्य सेवा मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल सदर प्रस्तावास मंजुरी प्राप्त झाल्यानंतरच संबंधितास नियुक्ती आदेश निर्गमीत करण्यात येतील. तसेच रुजु होण्याकरिता त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नांदेड यांचे शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असलयाबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांने आपली सेवा कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात असल्याबाबत रु. १००/- च्या बॉन्ड पेपरवर विहीत नमुन्यात करारनामा देणे बंधनकारक आहे.
- उपरोक्त पदांकरीता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाचे संख्येनुसार अर्जाची छाननी करून पात्र अर्ज जास्त प्रमाणात प्राप्त झाल्यास पदनिहायस १:५ (एकास पाच) प्रमाणे गुणानुक्रमे पात्र उमेदवारांना मुलाखतीकरीता व आवश्यक पदांस कौशल्य चाचणी करीता बोलावण्यात येईल.
- निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र/अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- उमेदवारांच्या पदनिहाय थेट मुलाखत व कौशल्य चाचणी होईल. सदरील वेळेत उपस्थीत न राहील्यास आपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा खाजगी किंवा राजकीय दबाव आणल्यास त्यांच्या मुलाखती किंवा नियुक्ती रद्द करण्यात येईल.
- चुकीची अथवा खोटी माहिती दिल्यास संबंधिताची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. तसेच संबंधितावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- कोविड-१९ साथरोग परिस्थितीस अनुसरून शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे.

स्वाक्षरीत/-  
जिल्हा आरोग्य अधिकारी,  
जिल्हा परिषद, नांदेड.



# राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड

## अर्जाचा नमुना



.....या पदाकरीता अर्ज.

प्रति,  
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,  
जिल्हा परिषद नांदेड

पासपोर्ट आकाशाचा  
उमेदवाराचा  
नजिकचा साक्षात्कित  
करून फोटो लावावा

**संपूर्ण नाव**      आठनाव

**स्वतःचे नाव**

**वडीलांचे/पतीचे नाव**

**मराठी** ..... .

**इंग्रजी** .....

१) पत्र व्यवहाराचा संपुर्ण पत्ता .....

.....  
2) कायमचा पुर्ण पत्ता .....

.....  
3) दुरध्वनी क्रमांक ..... ई मेल आयडी .....

.(आवश्यक)

४) जन्म तारीख:- / / दि. / / २०२१ रोजीचे वय..... [वर्ष..... महिने..... दिवस.....]

५) अर्जदाराकडे रहिवाशी प्रमाणपत्र आहे :- होय / नाही

६) अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र आहे:- होय / नाही      जातीचा प्रवर्ग :-.....

जात : -.....

अर्जदार अर्ज सादर करीत असलेल्या जातीचा प्रवर्ग : -.....

(नमुद करणे अनिवार्य आहे)

७) अर्जदार विवाहित आहे किंवा नाही (✓ टिक करावे) :- विवाहित / अविवाहित

८) त्रैषषिक अर्हता-

अ. क्र	उत्तीर्ण केलेली परिक्षा	बोर्ड/विद्यापीठाचे नाव	उत्तीर्ण वर्ष	प्राप्त गुण	किंती पैकी	टक्केवारी
१						
२						
३						
४						

## ९) अनुभव :-

अ.क्र.	धारण केलेले पद	क्रम केलेल्या संस्थेचे नाव व पत्ता	क्रम केलेल्या कलाबघीची दिनांक नमुद करावी		एकूण वर्ष		
			पासुन	पर्यंत	वर्ष	महिने	दिवस
१							
२							
३							
४							

१०) आपणाविरुद्ध न्यायप्रविष्ट प्रकरण, फौजदारी, शिस्तभंगाविषयक प्रकरण वा तत्सम इत्यादी कार्यवाही चालू आहे काय? असल्यास थोडक्यात तपशिल द्यावा.

होय	नाही	असल्यास

११) अर्जासोबत खालील (छायाकिंत) सत्यप्रती जोडल्या आहेत.

- |          |          |
|----------|----------|
| १) ..... | २) ..... |
| ३).....  | ४) ..... |
| ५).....  | ६) ..... |
| ७).....  | ८) ..... |

१०) अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे काय? होय/नाही.

वर नमुद केलेला तपशील माझ्या माहितीप्रमाणे खरा व बरोबर आहे. यापदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता मी धारण करीत आहे. याची खात्री करूनच हा अर्ज मी करीत आहे. मी असेही प्रमाणीत करतो /करते की, वर दिलेली माहिती खोटी अगर चुकीची आढळल्यास त्याकारणावरून मी नौकरी गमावल्यास व त्याअनुषंगाने माझ्या विरुद्ध होणाऱ्या सर्व कायदेशीर कार्यवाहीस मी पात्र बांधील राहील व त्याबाबत माझी क्षेण्टीही तळार राहणार नाही. तसेच जाहिरातीत नमुद केलेल्या सर्व अटी व शर्ती मी वाचल्या असुन त्या मला मान्य आहेत.

ठिकाण:-

दिनांक:-

स्वाक्षरी.....

नाव .....

## प्रतिज्ञापन

### नमुना अ

मी.श्री./श्रीमती/कुमारी ..... यांचा/यांची

श्री..... यांचा/यांची  
मुलगा/मुलगी/पत्नी वय..... वर्ष, राहणार.....  
..... याद्वारे असे जाहीर करतो/करते की,

१) मी..... या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला  
आहे.

२) आज रोजी मला ..... (संख्या) इतकी हयात मुळे आहेत, त्यापैकी दिनांक २३ जुलै  
२०२० यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या..... आहे.

(असल्यास जन्मदिनांक नमूद करावा)

३) दिनांक २३ जुलै , २०२० रोजी हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल तर  
दिनांक २३ जुलै २०२० व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अनर्ह ठरविष्यास  
पात्र होईल याची मला जाणीव आहे.

ठिकाण :-

सही/-

.....

दिनांक:-